

TAKE TWO 19

ALLCARGO LOGISTICS LIMITED

all cargo logistics Ltd.
Ingenuity In Motion

CIN : L63010MH2004PLC073508
Regd. Off.: 6th Floor, Avashya House, CST Road, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400 098
Tel No.: +91 22 66798100 / 2667 5800 Fax: +91 22 66798195
Website: www.allcargologistics.com | Email: investor.relations@allcargologistics.com

THE AVVASHYA GROUP

Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended December 31, 2016

		(Rs. In Lakhs except Earning Per Share)		
Sr. No.	Particulars	Quarter ended December 31, 2016	Nine months ended December 31, 2016	Quarter ended December 31, 2015
1	Total Income from Operations	141,144	422,055	132,903
2	Net Profit for the period before tax and before exceptional item	6,911	23,928	6,328
3	Net Profit for the period after tax and after exceptional item	4,798	17,475	5,308
4	Net Profit for the period after tax, non-controlling interest and share of profit from associates and joint ventures.	4,918	17,461	5,441
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after tax) and other Comprehensive Income(after tax)]	2,395	14,210	4,778
6	Equity Share Capital	5,042	5,042	2,521
7	Earnings Per Share (of Rs. 2/- each)			
	1. Basic :	1.95	6.93	2.16
	2. Diluted:	1.95	6.93	2.16

Notes:

- The statement of unaudited consolidated financial results for the quarter and nine months ended December 31, 2016 has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on February 13, 2017. The Joint Statutory Auditors have conducted a 'Limited Review' of these results in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. There are no qualifications in the report issued by the auditors.
- On January 01, 2017, the Company and Transindia Logistic Park Private Limited ('TLPL'), a wholly owned subsidiary of the Company) completed transfer of Container Freight Station business undertaking of TLPL situated at Nhava Sheva, on slump sale basis, after completing all regulatory and other formalities.
- On January 11, 2017, the Company concluded the buyback of 6,400,000 equity shares of the Company at a price of Rs.195 per share aggregating to Rs.12,480 lakhs.
- Reconciliation of financial results to those reported for the quarter and nine months ended December 31, 2015 under previous GAAP to Ind AS are summarised as follows:

Particulars	Quarter ended 31.12.15 Unaudited	Nine months ended 31.12.15 Unaudited
Net profit under previous GAAP	6,151	20,917
Add / (Less):		
Incremental amortisation on Intangibles recognised due to purchase price allocation	(1,169)	(3,906)
Impact of expected credit loss adjustments	(191)	(70)
Gain on fair value of current investments	22	3
Others	134	28
Deferred tax impact of above adjustments	494	1,150
Net profit for the period as per Ind AS	5,441	18,122

- The above is an extract of the detailed format of quarterly and nine months ended December 31, 2016 unaudited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and nine months ended unaudited financial results are available on the websites of Stock Exchanges i.e. BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where Securities of the Company are listed and on the Company's website (www.allcargologistics.com).
- Results for the quarter and nine months ended December 31, 2016 are in compliance with Ind AS. Consequently, the results for the quarter and nine months ended December 31, 2015 have been restated to comply with Ind AS to make them comparable.
- Key numbers of Standalone Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2016 duly reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company, in accordance with the provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 are as under:

Particulars	Quarter ended December 31, 2016	Nine months ended December 31, 2016	Quarter ended December 31, 2015
Total income from operations (net)	28,298	86,095	30,071
Profit before tax	2,813	10,298	3,510
Profit after tax	2,205	7,759	2,970

For and on behalf of Board of Directors
Allcargo Logistics Limited
Sd/-

Shashi Kiran Shetty
Chairman & Managing Director
(DIN: 00012754)

Place : Mumbai
Date : February 13, 2017

Integrated Logistics Solutions.
Designed with Ingenuity.
Delivered across the Globe.



NVOCC | CFS | PROJECT & ENGINEERING SOLUTIONS
CONTRACT LOGISTICS | SHIP OWNING & CHARTERING

ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड

all cargo logistics ltd.
Ingenuity In Motion

सीआयएन: एल६३०१०एमएच२००४पीएलसी०७३५०८

नोदणीकृत कार्यालय: ६वा मजला, अवस्थ हाऊस, सीएसटी रोड, कलिना, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई-४०००९८.

दूर.क्र.: ९१ २२ ६६७९८१००/२६६७९८००. फॅक्स: ९१ २२ ६६७९८१९५

वेबसाईट: www.allcargologistics.com ई-मेल: investors.relations@allcargologistics.com



THE AVVASHYA GROUP

३१ डिसेंबर, २०१६ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकत्रित अलेखापरिचित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात उत्पन्न प्रतिभाग व्यतिरिक्त)

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३१.१२.२०१६	संपलेली नऊमाही ३१.१२.२०१६	संपलेली तिमाही ३१.१२.२०१५
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१४११४४	४२२०५५	१३२९०३
२.	कर व अपवादात्मक बाबपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा	६९११	२३९२८	६३२८
३.	कर व अपवादात्मक बाबनंतर कालावधीकरिता निव्वळ नफा	४७९८	१७४७५	५३०८
४.	कर, ना-नियंत्रित व्याज व सहकारी आणि संयुक्त भागीदारी मधील नफा हिस्सा नंतर कालावधीकरिता निव्वळ नफा	४९१८	१७४६१	५४४१
५.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा / (करानंतर) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	२३९५	१४२१०	४७७८
६.	समभाग भांडवल	५०४२	५०४२	२५२१
७.	उत्पन्न प्रतिभाग (रु.२/- प्रत्येकी)			
अ) मूल		१.९५	६.९३	२.१६
ब) सौमिकृत		१.९५	६.९३	२.१६

टिप:

- ३१ डिसेंबर, २०१६ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिचित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल लेखासमितीद्वारे पुनर्विलोकित व शिफारस करण्यात आले आणि १३ फेब्रुवारी, २०१७ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या समेत मान्य करण्यात आले. कंपनीचे संयुक्त वैधानिक लेखापरिचित शानी सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अंण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये मर्यादित पुनर्विलोकन केले आहे. संयुक्त वैधानिक लेखापरिचितकाद्वारे वितरित अहवालात कोणतेही पर्याय देण्यात आलेले नाही.
- १ जानेवारी, २०१७ रोजी कंपनी व संपूर्णतः मालकीची उपकंपनी असलेली ट्रान्सइंडिया लॉजिस्टिक्स पार्क प्रायव्हेट लिमिटेड (टीएलपीपीएल) ने सर्व नियामक व इतर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर व्यापक विक्री आधारित न्हावाशेवा येथील टीएलपीपीएल चे कंटेनर फ्राईट स्टेशन व्यवसायाचे हस्तांतरण पूर्ण केले.
- ११ जानेवारी, २०१७ रोजी कंपनीने रु.१२,४८० लाखांचे रु.१९५ प्रतिभाग दराने कंपनीचे ६,४००,००० समभागांचे बायबॅक पूर्ण केले.
- इंड.एसस चे मागील आयजीएपी अंतर्गत ३१ डिसेंबर, २०१६ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे विश्लेषण खालीलप्रमाणे:

(रु.लाखात)

तपशील	संपलेली तिमाही ३१.१२.२०१५	संपलेली नऊमाही ३१.१२.२०१५
मागील जीएपी अंतर्गत निव्वळ नफा अधिक / (वजा):	६१५१	२०९१७
खरेदी मूल्य वाटपामुळे मान्यता प्राप्त अवास्तविक वस्तुवरील निर्लेखित वसूली योग्य खर्च	(११६९)	(३९०६)
अपेक्षित कर्ज टोटा तजवीजीचा प्रभाव	(१११)	(७०)
वास्तविक गुंतवणूकीच्या योग्य मूल्यावरील टोटा	२२	३
इतर	१३४	२८
वरील तजवीजीचा स्थगित कर प्रभाव	४९४	११५०
इंड.एसस नुसार कालावधीकरिता निव्वळ नफा	५४४१	१८१२२

- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अंण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०१६ रोजी संपलेल्या त्रैमासिक व नऊमाही अलेखापरिचित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक व नऊमाही अलेखापरिचित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईट आणि कंपनीच्या www.allcargologistics.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- ३१ डिसेंबर, २०१६ रोजी संपलेल्या त्रैमासिक व नऊमाहीचे निष्कर्ष इंड.एसस नुसार आहेत. तदनुसार ३१ डिसेंबर, २०१५ रोजी संपलेल्या त्रैमासिक व नऊमाहीकरिताचे निष्कर्ष हे इंड.एसस सह तुलनायोग्य करण्याकरिता पुनर्नमुद करण्यात आले.
- ३१ डिसेंबर, २०१६ रोजी संपलेल्या त्रैमासिक व नऊमाहीकरिताचे एकमेव अलेखापरिचित वित्तीय निष्कर्षाचे प्रमुख आकडे हे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकित व शिफारस करण्यात आले आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अंण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या तरतुदीनुसार कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे खालीलप्रमाणे मान्य करण्यात आले.

(रु.लाखात)

तपशील	संपलेली तिमाही ३१.१२.२०१६	संपलेली नऊमाही ३१.१२.२०१६	संपलेली तिमाही ३१.१२.२०१५
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२८२९८	८६०९५	३००७१
करपूर्व नफा	२८१३	१०२९८	३५१०
करानंतर नफा	२२०५	७७५९	२९७०

संचालक मंडळाच्या वतीने व करिता

ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड

सही/-


शशी किरण शेड्डी

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

(डीआयएन: ०००१२७५४)

ठिकाण: मुंबई

दिनांक: १३ फेब्रुवारी, २०१७

Integrated Logistics Solutions.
Designed with Ingenuity.
Delivered across the Globe.NVOCC | CFS | PROJECT & ENGINEERING SOLUTION
CONTRACT LOGISTICS | SHIP OWNING & CHARTERING